

28 जून

**आजचा सुविचार :**

“शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.”

**आजचे पंचांग :**

वार – बुधवार

तिथी – शु. 10

नक्षत्र – चित्रा

सूर्योदय – सकाळी 06. 06 वाजता

सूर्यास्त – सायंकाळी 7. 18 वाजता

**आजचे दिनविशेष :**

- 1) 1998 : संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्काविषयी सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्नास वर्षे पूर्ण
- 2) 1921 : भारताचे 9 वे पंतप्रधान पी. व्ही. नरसिम्हा राव यांचा जन्मदिन.

**आजचे इंग्लिश शब्द : ( Fruits / फळे ) :**

- 1) Week - आठवडा
- 2) Sick - आजारी
- 3) Honest - प्रामाणिक

**आजची प्रश्नमंजुषा :**

- 1) ‘माझी आई’ या विषयावर दोन वाक्ये सांगा.
- 2) आपली ज्ञानेंद्रिये किती व कोणती?
- 3) इंधांची नावे सांगा.
- 4) पाण्याच्या स्रोतांची नावे सांगा.
- 5) त्रिकोनाच्या तीन कोनांची बेरीज किती असते?